

मुंबई विद्यापीठ



No. Aff./ICC/(2020-21)/06/of 2020

परिपत्रक :

विषय :- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता अतिरिक्त तुकड्यांना जलदगती पध्दतीने मान्यता देण्याबाबत .

संदर्भ :- उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे पत्र क्र.मान्यता-२०२०/(११४/२०)/मशी-४ दि. १९ ऑगस्ट, २०२०

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य / संचालक यांना सूचित करण्यात येते की , उच्च माध्यमिक शालांतपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे वाढते प्रमाण व विद्यार्थ्यांचा विशिष्ट अभ्यासक्रमाकडे असलेला कल विचारात घेता , कोणताही विद्यार्थी इच्छित उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये , हे विचारात घेऊन , महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम , २०१६ च्या कलम १०९(८) मध्ये असामान्य परिस्थिती विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना जलदगती पध्दतीने मान्यता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे पत्र क्र.मान्यता-२०२०/(११४/२०)/मशी-४ दि. १९ ऑगस्ट, २०२० व शासन निर्णय क्र. एनजीसी/२०१७/(१२८/१७)/मशी-४ दिनांक ४ जुलै, २०१७ अन्वये ज्या अभ्यासक्रमांना शिखर परिषदेची (Apex Body) मान्यता आवश्यकता आहे असे अभ्यासक्रम वगळून विशिष्ट विद्याशाखांना जलदगती पध्दतीने अतिरिक्त नवीन तुकड्यांना मान्यता देण्यासंदर्भात निकष व कार्यपद्धती विहित केली आहे .

सदर निर्णयातील पात्रता निकषपूर्ण करित असलेल्या महाविद्यालये/ संस्थांनी विद्यापीठाच्या <https://muonline.org.in> या संकेतस्थळाच्या Affiliation Section मध्ये उपलब्ध असलेल्या नवीन महाविद्यालय / विस्तार (New College / Extension) या लिंकचा वापर करून मुंबई विद्यापीठ परिपत्रक क्र. Aff./Recog/ICC/2012-13/17 dated 24th August, 2012 नुसार विहित शुल्कासहित शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता जलदगती पध्दतीने विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांचे प्रस्ताव विद्यापीठास दिनांक २३ ऑगस्ट, २०२० पर्यंत ऑनलाइन (Online) सादर करावेत तसेच सादर केलेल्या प्रस्तावाची (Hard Copy with Annexure) सोमवार दिनांक २४ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत संलग्नता/ मान्यता विभाग कक्ष क्र. २०७, दुसरा मजला, विद्यापीठ इमारत, फोर्ट, मुंबई परिसर, मुंबई - ४०० ०३२ येथे सादर करावी. सदर नमुद केलेल्या दिनांक व वेळेनंतर येणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्विकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. (सोबत महाराष्ट्र शासन निर्णय आणि अर्जाचा नमुना (परिशिष्ट अ आणि ब) जोडला आहे .

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य / संचालक .

मुंबई -४०० ०३२
१९ ऑगस्ट, २०२०

(डॉ. विनोद पाटील)
प्रभारी कुलसचिव